



HLV LIMITED

20th November, 2021

The Department of Corporate Services

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai – 400 001

Scrip Code: 500193

The Listing Department

National Stock Exchange of India Limited

Exchange-Plaza, 5th Floor,

Plot No .C/1,G block,

Bandra Kurla Complex,

Bandra (E)

Mumbai – 400 051

Scrip Code: HLVLTD

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Clipping regarding Postal Ballot

Pursuant to Regulation 30 and 47 of the Listing Regulations, please find enclosed newspaper clippings of the advertisement published on 19th November, 2021 regarding sending of Postal Ballot Notice by email together with instructions for remote e-voting in the following newspapers:

- Free Press Journal (English Daily)
- Navshakthi (Marathi Daily)

This is for your information and records.

Thanking You,

Yours Faithfully,

For **HLV Limited**
(Formerly Hotel Leelaventure Limited)

Savitri

Savitri Yadav
Company Secretary



Encl: as above

(Formerly known as Hotel Leelaventure Limited)

Regd. Office: The Leela Mumbai, Sahar, Mumbai - 400 059 India CIN : L55101MH1981PLC024097
Phone: (91-22) 6691 1234; Fax: (91-22) 6691 1212 www.hvltd.com Email: info@hvltd.com

Tenders/Notices To Place your Tender/Notice Ads. FREE PRESS JOURNAL नवशक्ति Pls. Call 022-69028000

DISCLAIMER The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper.

CHANGE OF NAME NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM JAYASREE TO JAYSHRI HEMANT MAHAJAN AS PER AFFIDAVIT NO. ZF 027630 DATED: 18/11/2021. CL-110915

I HAVE CHANGED MY NAME FROM VEDANT TO VEDANT HEMANT MAHAJAN AS PER AFFIDAVIT NO. ZF 027631 DATED: 18/11/2021. CL-110915 A

I HAVE CHANGED MY NAME FROM VARUN TO VARUN HEMANT MAHAJAN AS PER AFFIDAVIT NO. ZF 027632 DATED: 18/11/2021. CL-110915 B

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM AIDA RICHARD GONSALVES TO NEW NAME AS ALDA RICHARD GONSALVES AT : SHETODI WADI OPP. CHECK NAKA, PAPDY VASAI, DIST. PALGHAR (THANE). CL-121

I HAVE CHANGED MY NAME FROM BELLOREGUTHU RANGANATH POONJA TO BELLORE RANGANATH POONJA AS PER DOCUMENTS. CL-202

I HAVE CHANGED MY NAME FROM NASREEN MOHAMED UMAR TO NASREEN MOHD UMAR NAKAWALA AS PER DOCUMENTS. CL-202 A

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM NIKESH KUMAR RAM TO MY NEW NAME NIKESH GAURISHANKAR RAM AS PER AADHAR CARD NUMBER 6960 5866 4463. CL-286 A

I HAVE CHANGED MY NAME FROM DAYANAND SAMBHAJI SARVADE TO DAYANAND SAMBHAJI SARVADE VIDE GOVERNMENT OF MAHARASHTRA GAZETTE NO. MR - 2199177 DATED:- 28 OCTOBER - 3TH NOVEMBER 2021. CL-304

I HAVE CHANGED MY NAME FROM PARVEZ MUSHTAQ AHMED FAROOQUE TO PARVEZ AHMED FAROOQUI AS PER AFFIDAVIT. CL-567

I HAVE CHANGED MY NAME FROM ALTAF AHMED SHARIF SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-567 A

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD UMAR ALTAZ SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-567 B

I HAVE CHANGED MY NAME FROM PARVEZ YUSUF TO PARVEZ YUSUF SOPARIWALA AS PER DOCUMENTS. CL-567 D

I HAVE CHANGED MY NAME FROM RIZWANA MOHAMMED PARVEZ TO RIZWANA PARVEZ SOPARIWALA AS PER DOCUMENTS. CL-567 E

I HAVE CHANGED MY NAME FROM PRANVIBHAI DHARAMSHI DANKHARA TO PRANVIBHAI DHARAMSHI DANKHARA AS PER DOCUMENTS. CL-567 G

I HAVE CHANGED MY NAME FROM RUSHABHAI PRANVIBHAI DANKHARA TO RUSHABHAI PRANVIBHAI DANKHARA AS PER DOCUMENTS. CL-567 H

I HAVE CHANGED MY NAME FROM TWINKLE PRATIK DOSHI TO TWINKLE PRATIK SHAH AS PER DOCUMENTS. CL-567 I

I HAVE CHANGED MY NAME FROM MEET PRATIK DOSHI TO MEET PRATIK SHAH AS PER DOCUMENTS. CL-567 J

I HAVE CHANGED MY NAME FROM FIRDOS KHURSHID MOMIN TO FIRDOS KHURSHID MOMIN AS PER AFFIDAVIT. CL-597 A

I HAVE CHANGED MY NAME FROM RAFAT KHURSHID AHMED MOMIN TO RAFAT KHURSHID MOMIN AS PER AFFIDAVIT. CL-597 B

I HAVE CHANGED MY NAME FROM ANSARI SALMAN SADIQUE TO SALMAN SADIQUE ALI ANSARI AS PER AFFIDAVIT. CL-597 C

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD NAFEEZ TO MOHAMMAD NAFEEZ MOHAMMAD SAGIR SHAH AS PER AFFIDAVIT. CL-597 D

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN NOTICE OF REVOCATION OF GENERAL POWER OF ATTORNEY

I, Mrs. Meena B. Shah have, vide Notarised Deed of Revocation revoked w.e.f. 17.11.2021 the General Power of Attorney ("GPOA") executed by me at Mumbai on 30.06.2010 wherein I had appointed Mr. Kashyap C. Shah as my true and lawful Attorney at State Bank of India, MIDC Andheri (East) Branch on my behalf and take actions on my behalf relating to me and my property. I have cancelled the said GPOA and the Letter of Confirmation dated 14.11.2020 absolutely and completely and revoked and all power or authority thereby and thereunder or vide any other document given by me to Mr. Kashyap C. Shah before revocation either expressly or impliedly to do all acts, deeds, intents and purposes regarding me and my properties. From 17.11.2021, no action taking by Mr. Kashyap C. Shah for and/or on my behalf shall be considered to be valid and binding on me. Any and all concerned Parties may take note of the above.

Mrs. Meena Bharat Shah c/o Law Offices of DivyaBahl 401-402, Dalal Tower, Free Press Journal Road, Nariman Point, Mumbai-21.

I HAVE CHANGED MY NAME FROM MALAY RAY TO MALAY KUMAR RAY AS PER SELF DECLARATION. CL-567 F

I HAVE CHANGED MY NAME FROM PRANVIBHAI DHARAMSHI DANKHARA TO PRANVIBHAI DHARAMSHI DANKHARA AS PER DOCUMENTS. CL-567 G

I HAVE CHANGED MY NAME FROM RUSHABHAI PRANVIBHAI DANKHARA TO RUSHABHAI PRANVIBHAI DANKHARA AS PER DOCUMENTS. CL-567 H

I HAVE CHANGED MY NAME FROM TWINKLE PRATIK DOSHI TO TWINKLE PRATIK SHAH AS PER DOCUMENTS. CL-567 I

I HAVE CHANGED MY NAME FROM MEET PRATIK DOSHI TO MEET PRATIK SHAH AS PER DOCUMENTS. CL-567 J

I HAVE CHANGED MY NAME FROM FIRDOS KHURSHID MOMIN TO FIRDOS KHURSHID MOMIN AS PER AFFIDAVIT. CL-597 A

I HAVE CHANGED MY NAME FROM RAFAT KHURSHID AHMED MOMIN TO RAFAT KHURSHID MOMIN AS PER AFFIDAVIT. CL-597 B

I HAVE CHANGED MY NAME FROM ANSARI SALMAN SADIQUE TO SALMAN SADIQUE ALI ANSARI AS PER AFFIDAVIT. CL-597 C

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD NAFEEZ TO MOHAMMAD NAFEEZ MOHAMMAD SAGIR SHAH AS PER AFFIDAVIT. CL-597 D

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHREEN RAZAK BALEVALE TO MEHREEN RAZAK BALEWALE AS PER GAZETTE NO. M-21105027. ADD: A-501, BLDG NO. 14 JAYALAXMI CHS SUBHASH NAGAR, CHEMBUR, MUMBAI - 400071. CL-610

PUBLIC NOTICE This is informed to the public at Large, that, My clients Mr. Manoj Rameshwar Mantry and Mrs. Suman M. Mantry have agreed to purchase all right, title and interest in Flat No. 1903, 19th Floor, G- Wing, Building Known as "Kanakia Paris" Bandra, area measuring 1125 Sq. Ft. Carpet Area and as per Rera 2 Sq. Mtrs balcony Area totally 117.20 Sq. Mtrs constructed on the plot bearing CTS No. 629 Hissa No. 1284A of Village - Bandra, Taluka - Andheri and District - Mumbai, 400 051 from its owner and occupant Mr. Pawan Kumar Guntupalli

This Public Notice is hereby issued by my clients to investigate title in respect of the aforesaid Flat. If any person/s, firm, company, institution, or whosoever it may be; does have any right, title, interest, share, claim/s, objection, by way of sale, lease, mortgage, charge, encumbrances, suit or any proceedings pending before judicial or quasi-judicial officer in any Court in India in respect of aforesaid flat or anyone else, then the objection raised by them by a letter of objection with all the details enumerated therein alongwith the proof or copy of documents to prove their claim/s to the address as stipulated below within a period of 15 days from the issuance of the present Public Notice. In case, if any objections are not received along with proof Hissa No. 1284A of Village - Bandra, Taluka - Andheri and District - Mumbai, 400 051 from its owner and occupant Mr. Pawan Kumar Guntupalli to purchase the same free from all encumbrances, objection, claim/s, of whatsoever nature and any objection, claim raised beyond the stipulated period herein shall not be entertained by my clients for any reason whatsoever. Please take serious note of it. Date: 18/11/2021 Sd/-

Adv. Rakesh A. Jaimalani Sd/- 201, Sankeet Apartment, 1st Floor, Nr. Shiv Sena Office, Charai, Thane (W), 400601.

Adv. SUJATA R. BABAR Sd/- Add: 13, Gourtaj Building, 221, Dr. B. A. Road, Hindmatra, Dadar (E), Mumbai-400 014

Notice is hereby given, on behalf of my client NINAD ARVIND DESAI in respect of the said property (more particularly described in the under noted Schedule), that my client has purchased the said property vide Sale Deed dated 07/12/2010 duly registered at the office of sub-registrar of assurance at Bhivandi-1 bearing registration no. BVD-1/08341/2010 from M/s. Meghdoot Enterprises (the developer) and Chango Appa Patil, Kalubai Sukur Patil, Sakhubai Appa Patil, Shri Namdev Shantaram Patil, Shri Ashok Shantaram Patil & Shri Raghunath Babu Patil, my client is in the process of mortgaging the said property with ICICI Bank.

Any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance, howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on my clients.

Schedule Plinth No. 3 adms. 3000 sq.ft. (Built up area) on ground floor, Gala No. 103 adms 2430 sq.ft. (Carpet area) on 1st floor, Gala No. 203 adms 2430 sq.ft. (Carpet area) On 2nd Floor of the building No. D/9 known as "Parasnath Complex" along with undivided common interest in the land beneath bearing Survey No. 25, Hissa No. 3/1, 3/2 paiki of Village- Owalla, Taluka Bhivandi & District Thane situated, lying and being at Bhivandi Thane (hereinafter referred as the said Galas).

SANJEEV R. SINGH Advocate High Court 301, J. P. Residency, Chincholi Bunder Road, Malad (West), Mumbai-64. Tel. No. 022-28775118 Email : adv.sanjeev@yahoo.co.in

10 (Ten) shares bearing distinctive nos.671 to 680 (both inclusive) issued by the Nirman Kendra Premises Co-operative Society Limited represented by Share Certificate 088 dated 20th May, 1999 and Unit No.108 admeasuring 570 sq. ft. built up area on the 1st floor of the building known 'Nirman Kendra' situated at Plot No.3, Dr. E. Moses Road, Mahalaxmi Estate, Mumbai-400011 on Plot bearing C.S.No.4/69P of Lower Parel Division, Registration District and Sub-District of Mumbai

1. Agreement dated 21st August, 1996 between M/s Navnirman Company (Bombay) and M/s B. Brothers Decorators

2. Agreement dated 26th May, 1997 between M/s B. Brothers Decorators and Reckitt & Coleman of India Limited with Bal Maccan Properties Private Limited as a confirming party and registered with the Sub-Registrar of Assurances

Adhiraj Harish D. M. HARISH & CO. Advocates 305-309, Neelkanth, 98, Marine Drive, Mumbai - 400 002. Email: notice@dmharish.com Date: 19-11-2021

5 (Five) fully paid-up equity shares each of Rs. 50/- (Fifty) aggregating to Rs.250/- (Rupees two hundred and fifty only) (comprised in Share Certificate No. 78 bearing distinctive numbers 386 (Three Hundred and Eighty Six) to 390 (Three Hundred and Ninety) both inclusive issued by the Bakhtawar Co-Operative Society Limited and incidental thereto Flat No. 23, admeasuring 774 square feet carpet area on the 2nd floor of the building known as "BAKHTAWAR ANIXE" situated at 22, Narayan Dabokar Road, Mumbai 400 005, and in the registration sub-district of Mumbai bearing Old Survey no. 8/12 and New Survey No. 7231, and C.S. No. 222 of Malabar and Cumballa Hill Division, Mumbai - 400 021

KARTIKEYA DESAI M/s. Kartikeya & Associates, Advocates & Solicitors, 105, Arcadia, 195, Nariman Point, Mumbai - 400 021 Date: 19-11-2021

PUBLIC NOTICE This is to inform/notice you that my

व्याघ्रालय कक्ष क्र. २
वसुन्व अर्थ व वित्त मंडळ मुंबई नगर दिवाणी न्यायालय
याचिन्मध्य वाद क्र. ३५ सन २०१९

कॅनरा बँक, बँकिंग कंपनीज (अॅक्चिव्हिजेशन अँड ट्रान्सफर ऑफ अँडरटॅकिंग) अँड, १९७० च्या तरतुदी अंतर्गत स्थापित निगम मंडळ, त्याचे मुख्य कार्यालय येथे :- ११२, जे.सी. रोड, मंगळूर- ५६० ००२ आणि अन्य ठिकाणी असलेल्या शाखांकडे नगर शाखा म्हणून ज्ञात पात पंचशील ऑफिस, तळमजला, ९० फ्लोर रस्ता, महावीर नगर, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७. ...वादी

विरुद्ध

१. मे. विनय टॅन्ड अँड टुव्हॅल्स (सो. प्रीम. रेसमा आरिणस व्हॅटकर) सी विंग, इरा मजला, ३०१, पुजा एनक्लेव्ह, स्कंदीप हॉटेलजवळ, कलिंगा, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई - ४०० ०२९
 २. श्रीम. रेसमा आरिणस व्हॅटकर (मे. विनय टॅन्ड अँड टुव्हॅल्सचे प्रोप्रायटर्स) सी विंग, इरा मजला, ३०१, पुजा एनक्लेव्ह, स्कंदीप हॉटेलजवळ, कलिंगा, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई - ४०० ०२९
 ...प्रतिवादी

सूचना घ्यावी की, खालील अनुनोपांसाठी उपरिनामित वादींकडून दि. २५ नोव्हेंबर, २०२१ रोजी स. ११.०० वा. मध्याह्नी न्यायालय कक्ष क्र. २ मधील पीठासिनि सभ्या. न्यायाधीश श्री. ए. ज्येड. खान यांच्या समोर हे सभ्या. न्यायालय प्रचालित केले जाईल.

अ) प्रतिवादींवर वादींना देत निराशाी "जे" येथे दाखल्या न्यायालयसमोर दिनांक ०७.११.२०१९ रोजी अनुनार खमर स. ५,१३,२०६.४३/- (६. पाच लाख पन्नास हजार दोनशे आठशे आठशे पैसे वेगळात) स. ११.१५.१५ राने पुरवठे व्याज आणि ३% दराने वट व्याज आणि मान्यता दिवणी प्रक्रिया, १९०८ च्या संहिताच्या आदेश ३८ च्या अखत्याराला बाधित केले हेतुकरिता प्रतिवादींना मंजूर केलेले आणि वसुन्व दिलेला रकमेची न्यायनिर्णयाच्या ताखेपुढे प्रदानावरील त्याच दाने पुढील व्याजाची रकम अत करणयाकरिता प्रतिवादींना हुकूम आणि आदेश देण्याकरिता.

ब) की, प्रतिवादींवर वादींना कडल्याच्या खर्च अत करणयाचे निर्देश देण्याकरिता आणि को कडल्याने स्वयं आणि परिस्थितीनुसार आवश्यक अशा अन्य आदेश आणि पुढील अतनुनोपांसाठी दिनांक १२.११.२०२१ रोजी.

सही/-
 अति. प्रबंधक,
 नगर दिवाणी न्यायालय, मुंबई

श्री. राजकुमार के. शुक्ला लॉ फर्म, वकिल आणि कन्सल्टंट्स, वादींसाठी वकिल कार्यालय क्र. १०, २रा मजला, इमारत क्र. ८४, नवी मुंबई मॉर्न, कोर्ट, मुंबई - ४०० ००१ प्रति.

१) मे. विनय टॅन्ड अँड टुव्हॅल्स २) श्रीम. रेसमा आरिणस व्हॅटकर

प्रपत्र क्र. १४ (रेग्युलेशन ३३(२) बघावे)
 रजि. ए/डी. स्थलाने न इत्यावयस प्रकाशनद्वारे

वसुन्वी अधिकाारी -III चे कार्यालय
कर्म वसुन्वी न्यायाधिकारण, मुंबई (डीआरटी ३)
 १ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंज इमारत, सेक्टर-३० ए, वाणी, नवी मुंबई-४०० ७०३

मागील सूचना

रिक्तकी ऑफ डेव्हलप ड्यु टु बँक अँड फायनान्शियल इंस्टिट्यूशन्स अँड, १९९३ ची कलम २५ ते २८ आणि आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम २ अन्ये सूचना आरसी/१९३/२०१९

पंजाब नॅशनल बँक
 विरुद्ध
 मे. एल्डेड मल्टीट्रेडिंग प्रा. लि.

प्रति, (सीडी १) मे. एल्डेड मल्टीट्रेडिंग प्रा. लि. २०७ सॅन्डायन स्ट्रीट मॅजिस्ट्रेट बंदर पश्चिम मुंबई आणि गोडाउन येथे २४१, २रा मजला, बी.विंग, पोरा कॉम्प्लेक्स काल्हार गाव भिवंडी (सीडी २) श्री. सुनिल मोदी (सीडी ३) श्री. भरत गांधी (सीडी ३) श्री. भरत गांधी

१५/११, २रा मजला, मेहला अपार्टमेंट्स, एल टी रोड, बोरीवली पश्चिम, मुंबई - ४०००९१

याद्वारे अधिमिच्छा करण्यात येते की, ओए/११२/२०१७ मध्ये पीठासिनि अधिकाारी, कर्म वसुन्वी न्यायाधिकारण मुंबई (डीआरटी ३) यांनी पारित केलेल्या आदेशाने जारी केलेल्या वसुन्वी प्रमाणपत्रासमोर स. १३९६००१७०.६१ (१५वे तेरा कोटी शणैषण्य लाख ऱऊजे सरत आणि पैसे वासरा घात्रा) ची रकम ०२/१२/२०१५ पासून वसुन्वी पध्ते वार्षिक १२.००% सरळ व्याज देवते प्रतिसि आणि भविष्यातील व्याज व १.७५,०००/- (६. एक लाख पंचाशतर हजार मात्र) च्या खर्चासह तुमच्याकडून (संयुक्तपणे आणि वेगवेगळे) वेळी आले आहे.

२. तुम्हाला ह्या सूचनांच्या प्रामाीच्या १५ दिवसांत वरील रकम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात येते आहेत, कसूर केल्यास, रिक्तकी ऑफ डेव्हलप ड्यु टु बँक अँड फायनान्शियल इंस्टिट्यूशन्स अँड, १९९३ च्या अंतगत अंतर्गत नियम यांच्या अनुनाने वसुन्वी केले जाईल.

३. तुम्हाला याद्वारे सुनावणीच्या पुढील ताखेस किंवा त्यापुढी तुमच्या मतांचे तपशील एका प्रतिनामपत्रात कोविण करण्याचे आदेश देण्यात येतात.

४. पुढील कॅव्हॉरिडोसाठी २०/११/२०२१ रोजी रु. २.३० चा. निम्नव्याखरीकारांसमोर हजर होण्याचे आदेश याद्वारे तुम्हाला देण्यात येतात.

५. वरील रकमे वित्तिक तुम्हाला खालील रकमा सुद्धा भरणया लागतील:
 (ए) प्रमाणपत्र/निषादन प्रक्रियेच्या ह्या सूचनेनंतर तात्काळ सुरु होणाऱ्या कालावधी साठी देय ठेव आणि (बी) ही सूचना आणि वॉरंट्सच्या बजावणीच्या व थकबाकी रकमेच्या वसुन्वीकरिता केलेल्या अन्य सर्व उपगणनांच्या संघात आलेले सर्व खर्च, आकार आणि परिसव्य.

माझ्या हस्ते आणि न्यायाधिकारणाच्या शिक्क्याने ह्या १०/११/२०२१ रोजी दिले.

वसुन्वी अधिकाारी
 कर्म वसुन्वी न्यायाधिकारण, मुंबई (डीआरटी-३)

ipca
 A dose of life

ड्रुका लॅबोरेटरीज लिमिटेड

नों. का. : ४८, कांदिवली ईस्टव्हील इस्टेट, कांदिवली (प.), मुंबई - ४०००६७,
 दू : ०२२-६६४४४४४४, फॅक्स: ०२२-६९१००००५, ई-मेल : investor@ipca.com
 वेबसाईट : www.ipca.com, सीआयएन : एल२४२१९एमएच१९९१पीएलसी००७३७७

सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीची विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिड्युअल मिन्स (व्हीसी/ओव्हीसीएम) मार्फत शुक्रवार, १६ डिसेंबर, २०२१ रोजी स. ११.३० वा. कंपनीच्या सभासदांना ई-मेल केलेल्या सदर सभेच्या निमंत्रणाच्या सूचनेनुसार मंजूर केलेले कामकाज करण्यासाठी होणार आहे.

ईजीएमची सूचना त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवले आहे ज्यांचे ईमेल आयडीज कंपनी किंवा डिजिटलाईन पार्टीसिपन्स कडे नोंदवले आहेत. सभासदांना ईजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालची प्रत्यक्ष प्रत पाठवणे एमएचए सक्न्वर्ल्स/सेबी सक्न्वर्ल्स नुसार आवश्यक नाही. ईजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.ipca.com वर उपलब्ध देखील केले आहेत. ज्या सभासदांना ईजीएमची सूचना मिळाला नसेल ते तो कंपनीच्या वेबसाईट वरून डाऊनलोड करू शकतात किंवा कंपनीला investors@ipca.com येथे लेखी स्वरुपात त्यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रतीसाठी विनंती करू शकतात.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी आणि कंपनीच्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) सुधारणा नियम, २०१५ ने सुधारित कंपनीच्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या २० आणि सेबी (लिस्टिंग अडव्हिजोशन्स अँड डिस्क्लोजर रिव्हायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ नुसार कंपनीला तिच्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत मांडलेल्या विषय पत्रिकेच्या बाबींवर त्यांचे मताधिकार वापरण्याची सुविधा देताना अनंत होत आहे आणि कामकाज रॅनसल सिक््युरिटीज डिजिटलाईन लिमिटेड (एनएव्हीएलई) ने पुरवलेल्या ई-व्हॉटिंग सुविधे मार्फत केला येईल.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी व त्या अंतर्गत विहित केलेल्या संबंधित निमंत्रणांनुसार पत्रपोली खालीलप्रमाणे:

- कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानमार्फत करता येईल.
- रिमोट ई-व्हॉटिंग सुरु होण्याची तारीख असेल :- सोमवार, १३ डिसेंबर, २०२१ (स. ९.०० वा.)
- रिमोट ई-व्हॉटिंग सामाीची तारीख आणि वेळ : बुधवार, १५ डिसेंबर, २०२१ (सं. ५.०० वा.)
- कट-ऑफ डेट : शुक्रवार, १० डिसेंबर, २०२०
- कोणत्याही व्यक्तीने सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून ती कंपनीची सभासद बनली आणि १० डिसेंबर, २०२१ ह्या कट-ऑफ डेट आणि वेळ ०२ डिसेंबर २०२१ रोजी स. ११.३० वा. कंपनीच्या सभासदांना ई-मेल केलेल्या सदर सभेच्या निमंत्रणाच्या एवढी विनंती पाठवून शांतीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर कोणतेही भागधारक रिमोट ई-व्हॉटिंग साठी पारस्वदीड करू अर्ज आणि नोंदणीकृत असल्यास ते त्यांचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड त्यांचे मत देण्यासाठी वापरू शकतात. जर कोणतेही भागधारक त्यांच्या पासवर्ड विसरले तर ते www.evoting.nsdl.com वर उपलब्ध "फरगॉट युजर डिटेलस/पासवर्ड" किंवा "फॉरगॉट युजर/रिसेट पासवर्ड" करू शकतात. किंवा एनएसडीएलशी शा टोल फ्री क्र. १८००-२२२-९९० वर संपर्क साधू शकतात.
- इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ई-व्हॉटिंगला बुधवार १५ डिसेंबर, २०२१ रोजी स. ५.०० वा. नंतर अनुमती दिली जाणार नाही.
- ज्या सभासदांनी ईजीएमच्या आधी रिमोट ई-व्हॉटिंग ने त्यांचे मत दिले असेल ते सुद्धा व्हीसी/ओव्हीसीएम मार्फत ईजीएम मध्ये हजर राहू शकतात. परंतु ते पुन्हा मत देण्यास हक्कदार नसतील.
- केवळ १० डिसेंबर, २०२१ च्या कट-ऑफ डेट रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरुपात किंवा डिमटरीअललाईन स्वरुपात शेअर्स धारण करणारे कंपनीचे सभासद रिमोट ई-व्हॉटिंगची सुविधा वापरण्यास तसेच विशेष सर्वसाधारण सभेत मतदान करण्यास हक्कदार असतील सभासदांचे मतदान अधिकार कंपनीच्या भरण झालेल्या सभाभा भांडवलातील त्यांच्या हिशेबाच्या प्रमाणित असतील.
- ईजीएम मध्ये कार्यावयाच्या कामकाजाच्या संबंधात कंपनी तिच्या सभासदांना रिमोट ई-व्हॉटिंग सुविधा देखील पुरवत आहे. जर रिमोट ई-व्हॉटिंगसाठी सांगितलेली प्रक्रिया सभासद ईजीएम मध्ये ई-व्हॉटिंग साठी अनुसरू शकतात. फक्त तेच सभासद, जे व्हीसी/ओव्हीसीएम सुविधा मार्फत ईजीएम मध्ये हजर असतील आणि रिमोट ई-व्हॉटिंग द्वारे उतावले त्यांचे मत दिले नसेल तेच ईजीएम मध्ये ई-व्हॉटिंग सिस्टीम मार्फत मत देण्यास पात्र असतील.
- ईजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाईट www.ipca.com वर उपलब्ध आहे आणि नॅशनल सिक््युरिटीज डिजिटलाईन लि. (एनएसडीएल) ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे.
- इलेक्ट्रॉनिक व्हॉटिंगची सर्वसंधित कोणत्याही प्रकारासाठी भागधारक कंपनी सेक्रेटरींची संपर्क साधू शकतात.

श्री. हरिष पी. कामध
 कॉर्पोरेट काऊन्सेल अँड कंपनी सेक्रेटरी
 ड्रुका लॅबोरेटरीज लिमिटेड
 ४८, कांदिवली ईस्टव्हील इस्टेट
 कांदिवली (प), मुंबई - ४०००६७
 दू. क्र. (०२२) ६२२० ६०५०
 ई-मेल : investor@ipca.com

संचालक मंडळाच्या आदेशानुसार
 ड्रुका लॅबोरेटरीज लिमिटेड
 हरिष पी. कामध
 कॉर्पोरेट काऊन्सेल अँड कंपनी सेक्रेटरी
 एसीएन ६७९२

वसुन्वी अधिकाारीचे कार्यालय, को- ऑर्पोरेटिव्ह विभाग, मुंबई
 टी ग्रेटर बॉम्बे को- ऑर्पोरेटिव्ह बँक लि. च्या आवारात जीबीसीबी हाऊस, ८९, मुलेतगर,
 मुंबई-४०० ००२, दूरध्वनी - ६९२८ ७७५५-२०, फॅक्स - ६९२८ ७७९३

जाहीर लिलाव सूचना

अ. क्र.	न्यायनिर्णय करणाऱ्याचे नाव	आर. सी. क्र.	राखीव किंमत	मिळकतीचे वर्णन	निरीक्षणची तारीख आणि वेळ
१	२	३	४	५	६
१	मे.ओमगा फिजलॅटक लिमिटेड आणि अन्य	४४२६ सस २०१९	१. फ्लॅट क्र. ४०२ ओमगा लक्ष्मीबाय, दादर (प) कालिा २. फ्लॅट क्र. ३२०१ व ३२०२, किंगस्टोन टॉवर सीएफएस लि, परळ कालिा ३. ६,८४,८४,३४२/-	फ्लॅट क्र. १०२ "ओमगा लक्ष्मीबाय" अरिज सीएफएस लि, तिबोली कॉर्ट, भातेवाडी, तिबाजी पार्क कॉलेज लेन, प्रभादेवी टेलिफोन एक्सचेंज, दादर पश्चिम, मुंबई-४०० ०२८ फ्लॅट क्र. ३२०१ व ३२०२, ३२ वा मजला, किंगस्टोन टॉवर सी.एस. क्र. १८४, १८३ व १८५, परळ तिबाजी विभाग, जी डी ऑनकेर मार्ग, परळ, मुंबई ४०० ०३३. श्रेण: २०१० ची. फू. चर्ट	शनिवार, ४ डिसेंबर, २०२१ स. ११.०० ते दु. १.०० दरम्यान

विशेष सूचना अधिकाारी, "जेअरे आहे जेअरे आहे आणि जे काही आहे आणि किना करून घ्यावे" लिलाव प्रक्रियासाठी ठेवलेल्या संपर्क स्थानार मिळकतीच्या संघात इच्छुक पक्षकारांकडून मोहोरबंद पाकिटनुसार प्रस्ताव मागवित जाईल.

- लिलावच्या अटी आणि शर्ती किंवा अन्य कोणत्याही माहिती असलेली कोणी प्रत्ये विशेष वसुन्वी अधिकाारी यांच्या कार्यालयातून कोणत्याही कामाच्या दिशेची तसेच निरीक्षणच्या ताखेस व बेठी ३, १००/- परत मिळविल. निरीक्षणी तारीख आणि वेळ काला क्र. ६ मध्ये नमूद करतावयाची आहे.
- इच्छुक बोलीदारांनी त्यांच्या बोलीमोहोरबंद लिफाव्यावर मिळकतीचे वर्णन लिहून "मुंबई येथील टी ग्रेटर बॉम्बे को-ऑर्पोरेटिव्ह बँक लि." च्या नावातील पी.ओ./डीडी स्वरुपातील मिळकतीच्या बोली रकमेच्या १५% इतक्या व्याजमुद्दाम इतरा अनमत कमेसह पाठवावयात. वसुन्वी अधिकाारी यांकडून बोलीला वरील पत्र्यावरिल प्रस्ताव कार्यालयात सोमवार, १७ डिसेंबर, २०२१ रोजी स. ११.०० वा. परत किंवा तपसुनी मिळकतीकरिता स्वीकारल्या जातील. निविदांना सोमवार, १७ डिसेंबर, २०२१ रोजी स. ११.१५ वा. वसुन्वी प्रमाणपत्र धारक बँक म्हणजेच टी ग्रेटर बॉम्बे को-ऑर्पोरेटिव्ह बँक लि. च्या कार्यालयात म्हणजेच जीबीसीबी हाऊस, ८९, मुलेतगर, मुंबई-४०० ००२ येथे उपस्थावत येईल. पात्रताधारक बोलीदारांनी त्यांच्या बोली सुधारण्याची संधी दिली जाईल.
- बाबतीची बोलीदारांनी लिलावच्या ताखेपुढे ३० दिवसांत इतरा रकम मगानून अंतिम बोली रकमेच्या उर्वरित रकमेवर भरण करणे आवश्यक आहे.
- जर बाबतीची बोलीदारांनी वरील खंड ३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे बोली रकमेची उर्वरित ८५% रकम प्रदान करण्यास कसूर केेली तर इतरा अनमत रकम जप्त होईल. तसेच जर बाबतीची बोलीदारांनी लिलावच्या ताखेपुढे ३० दिवसांत पूर्ण रकम भरण्यास कसूर केल्यास वसुन्वी भरलेली रकम जप्त होईल.
- मिळकतीसाठी उपार्जित झालेले सर्व आकार, भार, कर, सोसायटी देणी आणि किंवा अन्य कोणत्याही दायित्वे/देणी बाबतीची बोलीदारांनी भरणयाची आहेत. मिळकतीवरील सध्याची उपार्जित दायित्वे माहित नाहीत आणि काही अस्तव्यास ती बाबतीची बोलीदारांनी भरणयाची आहेत.
- विशेष वसुन्वी अधिकाारी कोणतेही कारण न देता कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचे किंवा फेटाळण्याचे व लिलाव पुढे व्हावया/एव करणे तसेच कोणताही पूर्वसूचना न देता लिलाव प्रक्रिया चालू देईल आणि शर्ती सुधारण्याचे ठेविले जाऊ शकते परंतु ठेवत आहेत.
- राखीव किमतीखालील प्रस्ताव/बोली रकम विचारात घेतली जाणार नाही.
- मे.ओमगा फिजलॅटक लिमिटेड त्याचे संचालक आणि हमीदार यांच्या सर्व संबंधित पक्षकारांना याद्वारे कळविण्यात येते की, लिलावच्या ताखेस म्हणजेच सोमवार, १७ डिसेंबर, २०२१ रोजी स. ११.१५ वा. मुलेतगर कार्यालयात हजर राहावे.
- इच्छुक पक्षकारांनी संपूर्ण हुकूमचा दावा भाग केल्यास लिलाव रई होईल किंवा लिलावच्या ताखेपुढे ३० दिवसांत लिलाव रकम आणि वरील ५% चा प्रदानसह संपूर्ण हुकूमचा दावा भरण करणार वट खोली करणार येईल.
- बोलीदारांनी लिलावत सहभागासह मिळकतीची बंधनोपेक्षा तसेच त्यांना आणि त्यानंतर वसुन्वी अधिकाारी किंवा आर. सी. धारक बँकेच्या कोणत्याही तरिका करत मिळकतीसंबंधीत वाद गुलित करत जाणार नाही. बोलीदारांनी त्यांच्या/तिच्या/त्यांच्या स्वतःच्या राखीव आणि उबावलाद्वारे व्यवहार करत.
- कोणताही देता अस्तव्यास, तो केवळ मुंबई न्यायालयाच्या अखत्यारित असेल. माझ्या हस्ते आणि ह्या कार्यालयाच्या शिक्क्याने १६ नोव्हेंबर, २०२१ रोजी दिले.

सही/- सुचय पी. साचन (वसुन्वी अधिकाारी) को- ऑर्पोरेटिव्ह विभाग, मुंबई
 टी ग्रेटर बॉम्बे को- ऑर्पोरेटिव्ह बँक लि. रो निर्माडित
 (एनएसडीएल अंतर्गच्या कलम १५६ आणि नियम १०० अन्वये)

दिनांक : १६ नोव्हेंबर, २०२१
 ठिकाण : मुंबई

KARVY FINANCE
 कर्जा सूचना (स्थवार मिळकती करिता)

कार्पोरेट कार्यालय: कार्वाी फायनान्शियल सर्व्हिसेस लि. २०२-२०५, एफएचएचसे सेंटर, २ रा मजला, डोमॅस्टिक एअरपोर्ट जवळ, हॉटेल एअरलिंक समोर, वेस्टर्न एक्सप्रेस हाब्ये ललात, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०० ०५६.

ज्याअर्थी निम्नव्याखरीकारांनी कार्वाी फायनान्शियल सर्व्हिसेस प्रा.लि. चे प्राधिकृत अधिकाारी या नात्याने सिक््युरिटीदाखलेस अँड रिक्न्ट्रुशन्स ऑफ फायनान्शियल अँड ईन्वेस्टमेंट ऑफ सिक््युरिटी इटरेस्ट (अँड, २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक््युरिटी इटरेस्ट (एफोर्समेंट) कलम, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकाारीचा वापर करून मागील सूचना जारी करणे खालील कर्जादारांना सूचनेतील नमूद रकमचा या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्रामाीच्या ताखेपुढे ३० दिवसांत करणयात आणिले होते.

रकमेची परतफेड करण्यात आणत असमर्थ उरल्यास याद्वारे कर्जादार आणि सर्वसाधन्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नव्याखरीकारांनी येथे घाली गेलेले केल्यास मिळकतीच्या काला वचना तद अंतर्गच्या कलम १३ उपा-कलम (ए) सहवाचता प्राप्त अंतर्गच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकाारीचा वापर करून जीबी पीएल घेता.

विशेषतः कर्जादार आणि सर्वसाधन्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीची व्यवहार करू नये आणि मिळकतीची सेविलेला कोणताही व्यवहार कार्वाी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड शाखेस मागील सूचनेत दिलेली तरिका आणि त्यावरील व्याज आणि अन्य प्रस्ताव या रकमेसाठी भरणअसतील राहिल. ताण मतेच्या विमोचनान्वयात उल्लंघन वेळेत अंतर्गत कलम १३ उपा-कलम (८) च्या तरतुदी नुसार कर्जादारांचे तख वेगण्यात येत आहे.

अनु. क्र.	कर्जादाराचे नाव	मागणी पत्राच्या दिनांक आणि रकम	कर्जा घेण्याचे दिनांक आणि प्रकार	कर्जा मिळकतीचे वर्णन
१.	कर्जादाराचे नाव: ५३९१३५ आणि ५३०४४० १. रमेश मंगल महोरे २. मंगेश रमेश महोरे ३. प्रमिला रमेश महोरे सर्व रणणार येथे पत्ता: फ्लॅट क्र. ४०१, ३ रा मजला, ओम सीएम अपार्टमेंट, आदर्श नगर, रामदासवाडी जवळ, कल्याण पश्चिम, ठाणे ४२१३०९	२० मार्च, २०२१ आणि २०१९ आणि रु. ३६८९१००/-	१६ नोव्हेंबर, २०२१ (सांकेतिक कर्जा)	फ्लॅट क्र. ४०१, ३ रा मजला, ओम सीएम सीएफएसएल, आदर्श नगर, रामदासवाडी, कल्याण (प), ठाणे ४२१३०९. तस मॉर्न वळस, स क्र. ४३-२, हि. क्र. १४(भाग), चिक्कर आणि मोजमात ३७८ चौ.फू. + बाकली ५१ चौ.फू. आणि मंजूर फ्लॅटनंतर: ४२० चौफू आणि सीमापट्ट: उतरेता: चाळ, दक्षिणेत: आर्लास रस्ता, पूर्वतः चाळ, पश्चिमेतः ओम शिव वाई इमारत

सही/- प्राधिकृत अधिकाारी कार्वाी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड

दिनांक : मुंबई १६ नोव्हेंबर, २०२१

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
 (महाराष्ट्र शासन अंगिकृत)

ई-निविदा सूचना क्र./५७/२०२१

खालील कामांसाठी म.औ.वि. महामंडळ ठेकेदारांकडून मोहोरबंद निविदा मागवित आहे.

अ. क्र.	कामाचे नाव	अंदाजित रकमेचे वर्णन	कोरी ई-निविदा संकेतस्थळावर उपलब्ध होण्याचा कालावधी (www.midindia.org)	पासून	पर्यंत
(अ)	का.अ., मर्साविम, विवयां. विभाग, मुणे				
१	तळेगाव औद्योगिक क्षेत्र... पाणी पुरवठा योजना... देखभाल व दुरुस्ती... जलशुद्धिकरण केंद्र तळेगाव येथील क्लोरिनेशन पॅनल बदलणे.	६,८८,८००/-	२२/११/२०२१	०६/१२/२०२१	
२	रांजणगाव (विकास केंद्र) औद्योगिक क्षेत्र... सांडपाणी योजना... देखभाल व दुरुस्ती... सांडपाणी योजना, रांजणगाव येथे बीओडी, सीओडी मध्ये सुधारणा करण्याकरिता रासायनिक प्रक्रिया पुरविणे व सांडपाण्याचा रंग व दुर्गंधी घालविणे.	२२,७६,१४०/-	२२/११/२०२१	०७/१२/२०२१	
३	पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्र... पाणी पुरवठा योजना... देखभाल व दुरुस्ती... जल उदरनिर्वाह, रावेत येथील बसविण्यात आलेल्या वि वायर ड्रेन यंत्रणा फिल्टर बेडची दुरुस्ती करणे व फिल्टर बेड मेन हेडर कनेक्शनचे मजबूतीकरण करणे.	२४,३२,७५९/-	२२/११/२०२१	०७/१२/२०२१	
४	तळेगाव औद्योगिक क्षेत्र... पधदिव्यांची देखभाल व दुरुस्ती... पधदिव्यांकरिता ओटो ऑफ पॅनील इन्फ्रार रेड (पीआयआर) मोशन बेडस सेन्सॉर डिमरहस पुरविणे, बसविणे व कार्यान्वित करणे.	३६,८८,०००/-	२२/११/२०२१	०७/१२/२०२१	
(ब)	का.अ., मर्साविम, माहिती तंत्रज्ञान विभाग, पुणे.				
१	राजिव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान टप्पा क्र. ३, हाजिव, माण... रस्ते, अनिसाची इमारत आणि ड्रेनेजची देखभाल दुरुस्ती... टप्पा क्र. ३ मधील वार्षिक देखभाल करणे. (AMC)	३६,९३,१५४/-	२२/११/२०२१	०७/१२/२०२१	
(क)	का.अ., मर्साविम, विवयां. पुणे विभागामध्ये अहमदनगर उपविभाग, अहमदनगर				
१	नेवसा (विकास केंद्र), औद्योगिक क्षेत्र... पधदिव्यांची देखभाल व दुरुस्ती... पधदिव्यांच्या कार्यवहनाकरिता वीज पुरवठ्याची सोय करणे.	५,५४,११६/-	२२/११/२०२१	०६/१२/२०२१	
(ड)	का.अ., मर्साविम, सांगली विभाग, सांगली.				
१	सांगली मिरज औद्योगिक क्षेत्र... देखभाल व दुरुस्ती... कुपवाड ब्लॉक मधील रस्त्याची एल बी.एम.सी. आणि फुलपजट प्रक्रिया करून वार्षिक देखभाल करणे.	४४,६४,०९९/-	२२/११/२०२१	२९/११/२०२१	
(इ)	का.अ., मर्साविम, सांगली विभागामध्ये सोलापूर उपविभाग, सोलापूर				
१	मंगळवेढा (वि.कें.) औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याची देखभाल व दुरुस्ती... रस्त्याच्या कडेने वाढलेली काटेरी शुद्धे केाढणे व सी डी वर्क ऑफ स्वच्छ करून नामफलक रांगविणे.	११,८८,६९६/-	२२/११/२०२१	०६/१२/२०२१	
२	चिंचोली औद्योगिक क्षेत्र... रस्ते देखभाल व दुरुस्ती... मुख्य रस्त्यावरील अपघात करणे क्षेत्रातील रस्ता रुंदीकरण व चौक विस्तार प्रण.	४२,३७,५५४/-	२२/११/२०२१	०७/१२/२०२१	
३	चिंचोली औद्योगिक क्षेत्र... पाणी पुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती... जुनी ७०० मि.मी. व्यासाची मखारण पालिकेच्या जलवाहिनीच्या जोडणी ठिकाणापासून जलशुद्धिकरण केंद्रपर्यंत ३० मि.मी. व्यासाची डी.आय.के. -९ प्रकाी वाहिनीने बदलणे.	४१,६५,१७३/-	२२/११/२०२१	०७/१२/२०२१	
(ई)	का.अ., मर्साविम, विवयां. विभागामध्ये सातारा उपविभाग, सातारा				
१	केसुडी (खंडाळा) औद्योगिक क्षेत्र... केसुडी पाणी पुरवठा योजना (६ एमएलटी)... देखभाल व दुरुस्ती... एस. एस. वि वायर स्क्रिन ड्रेन यंत्रणा व इतर बँक वांश पुरविणे, बसविणे व कार्यान्वित करणे तसेच फिल्टर हाऊस येथील ०२ फिल्टरचे रिप्रेझन्स करणे.	४९,८४,६२२/-	२२/११/२०२१	०७/१२/२०२१	

मुंबई कर्म वसुन्वी न्यायाधिकारण-१
 (भारत सरकार, चित्त मंत्रालय)
 २रा मजला, टेलेफोन भवन, स्ट्रीट रोड, कुला